ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No: L15315MH1991PLC326590

Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra - 444001.

Corporate Address: - 34 B, Jolly Maker Chamber - II, Nariman Point, Mumbai - 400 021.

T.: +91-22 -22025117 | W:-www.arihanttournesol.com | E:info@arihanttournesol.com

Date: - 31.05.2022

To, BSE Limited. Corporate Relation Department, PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001. Maharastra, India.

Scrip Code: 526125

Sub: - Submission-Copy of Newspaper Advertisement of Audited financial results

ISIN: INEOOHZ01011

for the Quarter and Year ended 31st March, 2022.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published the Audited financial results for the Quarter and Year ended 31st March, 2022, which have been considered, approved and taken on record by the Board of Director at their meeting held on 30th May,2022 in Free Press Journal - English and Navshakti — Marathi.

You are requested to take the above information on your records.

Thanking You

Yours faithfully,

Purvai V Chaudhari

For Arihant Tournesol Limited

Company Secretary cum Compliance Officer

Encl: as above

Mahala Pipenagar (sukeli) via nagoth <i>i</i> Cin: L93000MH1991PLC	XMI SEAMLESS ANE, TALUKA ROHA, 061347; Email Id:viv	DIST RAIGAD, Mal	narashtra-402126 es.com
Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	31st March-2022	31st March-2022	31st March-2021
(Refer Notes Below)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income From Operation (Net)	47.08	202.14	50.19
Net Profit /(Loss) From Ordinary	13.68	45.16	9.47
Activities Before tax			
Net Profit /(Loss) for the period after tax	22.59	54.06	23.95
(after extraordinary item)			
Total Comprehensive Income for the	22.59	54.06	23.95
period (IX+X)(Comprising Profit (Loss)			
Earnings per equity share			
(1) Basic	0.43	1.02	0.45
(2) Diluted	0.43	1.02	0.45
Note: The above is an extract of details under regulation 33 of the SEBI (Listing full formet of the guarterly results are av-	and other Disclosur	é Requirements) Re	gulations, 2015. the

For Mahalaxmi Seamless Ltd. /ivek Jalan

Managing Director DIN:00114795

Place: Mumbai Date: 30/05/2022

BLUE PEARL TEXSPIN LIMITED

Regd Off: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai					
Α	udited Financial Results for the Quar	ter and Year end	ed 31.03.2022	Rs. in Lakhs	
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2022	Year ended (31.03.2022)	Quarter ended 31.03.2021	
<u> </u>	T	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	4.56	31.34	7.08	
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14	
3	Net Profit / (Loss) for the period before				
	tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14	
4	Net Profit / (Loss) for the period after				
	tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14	
5	Total Comprehensive Income for the				
	period [Comprising Profit / (Loss) for				
	the period (after tax) and Other			0.40	
_	Comprehensive Income (after tax)]	- 3.12	- 2.35	0.19	
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60	
7	Reserves (excluding Revaluation				
	Reserve) as shown in the Audited				
L_	Balance Sheet of the previous year	- 34.51	- 34.51	- 34.16	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	(for continuing and discontinued				
<u> </u>	operations) -	4.00		0.07	
	(a) Basic	- 1.22	- 0.92	0.07	
	(b)Diluted	- 1.22	- 0.92	0.07	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available. on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website. Date: 27/05/22 For Blue Pearl Texspin Ltd

DIN : 0036946

PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED (CIN: L17110MH1987PLC045042)

Registered Office: First floor, Radha Bhuvan

121, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023. Tel:022 22677712 / Fax: 022 22623250 Email: piplin@rediffmail.com Website: www.pantherindustrialproductsltd.com EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER AI	ND YEAR ENDE	D MARCH 31, 202	2 (Rupe	es in Lakhs)
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
No.		31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income	11.00		44.00	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	4.43	(3.71)	31.11	(10.67)
	Exceptional and/or Extraordinary items)				
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	4.43	(3.71)	31.11	(10.67)
	(After Exceptional and/or Extraordinary items)				
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	4.43	(3.71)	26.11	(10.67)
	(After Exceptional and/or Extraordinary items)				
5.	Total Comprehensive Income for the period	4.43	(3.71)	26.11	(10.67)
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other comprehensive income (after tax)				
6.	Equity Share Capital	140.00	140.00	140.00	140.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as				
	shown in the Audited Balance Sheet of the				
	previous year	NA	NA	(1.72)	(27.83)
8.	Earning Per Share (of Rs. 10/- each)				
	(For Continuing and Discontinued Operations)				
	Basic	0.32	(0.26)	1.87	(0.76)
	Diluted	0.32	(0.26)	1.87	(0.76)
Not	e:				

The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarter and Ye The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarter and Year Ended on March 31, 2022 approved by the Board at their meeting held on May 30, 2022 and filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the website of the Stock Exchange viz www.bseindia.com, and on Company's website www.pantherindustrialproductsfulc.com

Place : Mumbai Date : 30/5/2022 Kaushik C. Shah - Directo (DIN No. 00009510

G. G. DANDEKAR MACHINE WORKS LIMITÉD

Regd. Office: 211/A, MIDC Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana Dist. Nagpur - 441122; CIN: L70100MH1938PLC002869, e-mail: cs@ggdandekar.com, website: www.ggdandekar.com, Ph.: +91(07103)295109 NOTICE

Notice is hereby given that Postal Ballot of G. G. Dandekar Machine Works Limited ('the Company') will be conducted from June 4, 2022 (09.00 am IST) to July 3, 2022 (05.00 pm IST) in compliance of provisions of the Companies Act, 2013 ('The Act') and Rules thereunder including amendments thereto read with the General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 22/2020 dated 15th June 2020, No. 33/2020 dated 28th September 2020, No. 39/2020 dated 31th December 2020 No. 10/2021 dated 23rd June. 2021. No. 20/2021 dated 8th December. 2021 and No. 3/2022 ated 05th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to a "MCA Circulars") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including amendments thereto, to transact the business set forth in the Postal Ballot Notice.

In compliance with the aforesaid MCA Circulars, the electronic copy of the Postal Ballot Notice of the Company will be sent only by email to all those Members, whose emai address(es) are registered with the Company or the Registrar and Transfer Agent (R&T Agent) viz Link Intime India Private Limited or with their respective Depository Participants (DPs). The same will be available on the Company's website www.ggdandekar.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's shares are listed viz. BSE Limited www.bseindia.com. Please note that hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. Members can vote through e-voting facility. Instructions for e-voting will be provided in the Postal Ballot Notice.

In view of the above, Members are requested to register their e-mail address(es) o changes therein, if any, at the earliest, to receive aforesaid Postal Ballot Notice and login ID & password for voting electronically. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding share in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company at ir@ggdandekar.com or its R&T Agent viz. Link Intime India Private

By the order of the Board of Directors For G. G. Dandekar Machine Works Limited

Company Secretary

Place: Nagpur Date: 30th May, 2022

Sayalee Yengul

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3 Ministry of Finance, Government of India,

Sector 30A, Next to Raghuleela Mall, Near Vashi Railway Station Vashi, Navi Mumbai-400703

WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY

RECOVERY PROCEEDING NO 47 OF 2019 Punjab National Bank (ex OBC) ... Certificate Holder

M/s Shalimar Exhibitors & Ors ... Certificate Debtors

- 1. M/s Shalimar Exhibitors, A partnership firm having place of busine At: 1-335, Shalimar House (Shalimar Cinema Building) Survey No 1123, Maulana Shaukat Ali Marg Grant Road, Mumbai - 400 007
- 2. Nazim Ashraf Furniturewala, S/o Md Ashraf Furniturewala R/O : 62, Peridot, 22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050
- 3 Zohrabai Ashraf Furniturewala, W/O Md Ashraf Furniturewala RIO: 62 Peridot, 22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050
- Mr Hazrabai Zakadia Aghadi (Deceased), (a) Through, Zohrabai Ashrat Furniturewala W/O Md Ashraf Furniturewala R/O: 62, Peridot, 22-A 6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050
- 5. Irfan Ashraf Furniturewala, S/o Md Ashraf Furniturewala Rlo : 62, Perido 22-A6th Floor, Perry Crossroad, Bandra (W), Mumbai - 400 050

Whereas you the CDs have failed to pay the sum of an amount of Rs 7,00,14,198 (In words Rupees Seven Crore Fourteen Thousand One Hundred and Ninty Eight only) with interest and cost in respect of Recovery Certificate No 47 of 2019 in OA No 725 of 2015 drawn up by the Hon'ble Presiding Officer:

You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring, alienating, creating third party interest, parting charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer

alienation, possession or charge.

Specification of property

Mezzanine Floor, First Floor and Third Floor, Shalimar House, at plot of land admeasuring 2160 sq yards or 1805.9 sq mtrs, at 335, Grant Road, Mumbai-7 C.S. No. 1123, of Girgaon Division, with registration of Mumbai city. Given under my hand and seal of the Tribunal on 22/04/2022



(Ratnesh Kumar) Recovery Officer, Mumbai Debts Recovery Tribunal-III

(I) Punjab National Bank (ex OBC, Laxmi Residency, Wagle Industrial Estate Near Check Naka, Thane (W))

SPECTRA INDUSTRIES

Registered Office : Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension, Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064.

CIN NO : L74999MH1992PLC067849, Email : sep112@rediffmail.com Phone No : 022 - 2889 3933, Fax No : 022 - 2889 1342, Website : www.spectraindustries.co.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH' 2022

Quarter Ended Year to date Particulars 31/03/2022 31/12/2021 31/03/2021 31/03/2022 31/03/2021 (Audited) (Audited) (Un-Audited) (Audited) (Audited) Total Income from operations (Net 0.00 0.00 Net Profit / (Loss) from Ordinary (111.22) (462.96)(470.53)(594.00)Activities after Tax (550.44)Total Comprehensive Income / (Loss) - Net Paid up equity share capital 707.85 (Face value of Rs. 10/- each) 707.85 707.85 707.85 707.85 Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year (5603.33)(5009.33)(5603.33)(5009.33)Earning Per Share (EPS) (before (6.65)(1.57)(7.78)extraordinary items) (6.54)(8.39)

tes:
The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30.05.2022.
The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The fullformat of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com) and the Company website www.spectraindustries.co.in

(11.30)

(1.57)

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED Sd/-Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO

DIN - 00066999

(₹ in lars

(8.39)

(₹ in lakhs, except EPS)

(of Rs. 10/- each - Not annualised)

Earning per share (EPS) (after

extraordinary items) of Rs.10/- each

(a) Basic

(b) Diluted

(a) Basic

Place: Mumba



CREATIVE EYE LIMITED

(CIN: L99999MH1986PLC125721) Registered Office: "Kailash Plaza", Plot No.12-A, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053 Tel. No. 2673 26 13 (7 Lines) Fax: 2673 22 96 Website: www.creativeeve.com, E-mail: contact@creativeeve.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-03-2022

Sr.	Particulars		Quarter Ended		Year E	inded
No.		31/03/2022	31/12/2021	31/03/2021	31/03/2022	31/03/2021
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	44.00	-	55.00	307.91	612.8
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(27.07)	(72.18)	(120.63)	(89.98)	(27.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(27.07)	(72.18)	(120.63)	(89.98)	(27.43
4	Net Profit / (Loss) fo the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(27.07)	(72.18)	(120.63)	(94.23)	(27.43
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(31.63)	(72.81)	(117.97)	(77.79)	6.9
6	Paid Up Equity Share Capital	1,002.91	1,002.91	1,002.91	1,002.91	1,002.9
7	Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year	-	-		1,299.91	1,377.7
8	Earning Per Share- (₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic :	(0.13)	(0.36)	(0.60)	(0.47)	(0.14
	- Diluted :	(0.13)	(0.36)	(0.60)	(0.47)	(0.14

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Lisiting and Other Disclosure Requiremetns) Regulations, 2015. The full format of Quarterly and Yearly Financial Results are available on the website of the Stock Exchange's (www.bseindia.com and www.nseindia.com) and or Company's website (www.creativeeye.com) For CREATIVE EYE LIMITED

> (DHEERAJ KUMAR Chairman & Managing Directo

Dated: 30.05.2022 Place : Mumba DIN: 00018094

ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No.: L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444 001.

Corporate Address :- 34 B, Jolly Maker Chamber-II, Nariman Point, Mumbai-400 021 T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com | E: info@arihanttournesol.com EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2022

			(HS. In Lacs)
Particulars	Quarter Ended March 31, 2022	Year Ended March 31, 2022	Quarter Ended March 31, 2021
Total Income from Operations	0.16	0.16	0.01
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.54)	(19.32)	(12.52)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.54)	(19.32)	(12.52)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.53)	(19.31)	(12.37)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(19.31)	(12.37)
Equity Share Capital	989.83	989.83	989.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
- Basic : Diluted :	(0.08) (0.08)	(0.20) (0.20)	(0.12) (0.12)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings - listingbseindia.com)

By Order of the Board

Mr. Anand Kalyanchand The Whole Time Director Date: 30.05.2022 DIN: 08204993

TAVERNIER RESOURCES LIMITED

CIN: L51909MH1994PLC193901

Registered office: Unit 1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Deonar, Mumbai - 400043.Tel.:91-88793 82912 Email: tavernier.resources@gmail.com, investors.trl@gmail.com, info@tavernier.com, Website: http://www.tavernier.com "Extract of Statement of Audited Standalone Financial Results for the

Quarter and Year Ended 31st March, 2022" For the Quarter ended For Year ended Particulars 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.3.2022 31.3.2021 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations (Net) 0.00 70.40 158.53 446.85 190.88 Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (2.29)(14.33)(11.18)11.24 (38.43)(before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (2.29)(14.33)11.24 (38.43)(11.18)(after exceptional / extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (2.60)(14.33)10.93 (11.56)(38.81)(after exceptional / extraordinary items) Total Comprehensive Income for the period (2.60)(14.33)(11.56)10.93 (38.81)(Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive ncome for the period) 597.90 597.90 597.90 Equity Share Capital 597.90 597.90 Reserves (excluding Revaluation Reserve as (34.86)(45.80)shown in the Balance Sheet of previous year) 8 Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) * (0.04)(0.24)(0.19)0.18 (0.65)

Figures for Quarter ended are not annualised

Date: 30th May, 2022

Rlace: Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations), Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available at the Company's website www.tavernier.com and the website of Stock Exchange at www.bseindia.com

"Company had given loan to Mega Township LLP as per the agreement dated 4th August 2015 of Rs. 800 lakhs, on which interest accrued till 31st March 2019 was Rs. 329.94 lakhs. The company has received Original Title document as security from Mega Township LLP. However, Mega Township LLP has not repaid the ICD amount along with interest accrued in spite of repetitive reminder.As per para 5.4.4 of Ind AS 109 'Financial Instrument, titled write- off, an entity shall directly reduce the gross carrying amount of a financial asset when the entity has no reasonable expectations of recovering a financial asset in its entirety or a portion thereof. Therefore, the management of the company have come to a conclusion and written off interest accrued portion which is Rs.329.94 lakhs on 31st March 2020. The above decision is taken as to give the true and fair view of the state of affairs of

On behalf of the Board of Directors For Tavernier Resources Limited Sudhir Naheta

Managing Director

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

Regd. Office: 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED AS AT 31 MARCH 2022

(in lakhs, except per share data)

			(illo, oxoopt pe	on onaro aata,
	Particulars	Quarter ended 31 March 2022 (Unaudited)	Quarter ended 31 March 2021 (Unaudited)	Year ended 31 March 2022 (Audited)	Year ended 31 March 2021 (Audited)
1	Total income from operations (net)	6812	10,755	37,313	26,197
2	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	3,217	(8,554)	(115)	(15,000)
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	3,217	(10,855)	(115)	(17,301)
4	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	1,966	(12,041)	(917)	(18,086)
5	Total Comprehensive Income	3,725	(11,914)	2,455	(20,911)
6	Equity Share Capital	9,588	9,586	9,588	9,586
7	Earning Per Share (of ₹ 10 each)				
	Basic	2.05	(12.57)	(0.96)	(18.90)
	Diluted	2.05	(12.57)	(0.96)	(18.90)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and year ended as at 31 March 2022 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/ www.bseindia.com) and Company's website https://www.erosmediaworld.com/investors/financial-reports/

Additional information on Standalone financial results is as follows: in lakhs) Quarter ended Quarter ended Year ended Year ended 31 March 2022 31 March 2021 31 March 2022 31 March 2021 **Particulars** (Unaudited) (Audited) (Audited) 10,144 6,464 21,868 24,450 Total income from operations (net) 360 (15,847)Net Profit/ (Loss) before tax and exceptional items 209 (9,452) Net Profit/ (Loss) before tax after exceptional items 209 (9,452)360 (15,847)(16,983)209 (10.588)360 Net Profit/ (Loss) after tax and exceptional items 232 (10.590)370 (16,997)Total Comprehensive Income

The accompanying consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29 May 2022.

For and on behalf of Board of Directors

Executive Director & Chief Executive Officer
DIN: 07780146 Place: Mumbai Date: 29 May 2022

NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668)

Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/NC

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022. (₹ in Crores **Particulars** 31.03.2022 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 Total Income from Operations (Net) 2.40 11.89 15.08 Net Profit/(Loss) from the period (before Tax. 0.23 0.04 0.69 9.32 Exceptional and/or Extraordinary items) 0.69 9.32 0.23 0.04 Net Profit/(Loss) from the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items 1.06 80.0 1.43 9.28 Net Profit/(Loss) from the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 0.08 1.76 9.29 Total Comprehensive income for the period 1.19 [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 0.39 0.39 0.39 0.39 Equity Share Capital Reserve (excluding revalution reserves as shown in the Balance Sheet of Previous year 24.13 22.36 Earning per share (before extraordinary items (of ₹ 10/- each) (not annualised) : a) Basic ₹ 236.80 b) Diluted ₹ 36.75 236.80 Earning per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised) : a) Basic ₹ 36.75 236.80

Note: The above statement of Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved

by the Board of Directors at their Meeting held on 30.05.2022.

The Company results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. The above results of the Company have been audited by the statutory auditors and have issued ar unqualified audit opinion on the same. The figure for the quarters ended 31st March 2022 and 31st March 2021 are the balancing figure between the audited figures of the full financial year and the unaudited year to date figure upto the third quarter of the respective financial years. Also, the figures upto the end of the third quarte were only reviewed and not subjected to audit.

The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results. However the company believes that the pandemic is not likely to impact the carrying value of the assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

The Company has not adopted Ind AS 116 "Lease" during the year 2021-22 and is still in the process o

evaluating the impact of adoption of the same on its financial statements. The Provison for Deferred Tax and Gratuity have been made at the end of the financial year. Figures of previous period's / year's have been regrouped / rearranged wherever necessary.

Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products.

The above figures are in crores except EPS.

For Nirav Commercials Ltd Sd/-

36.75

236.80

Date: 30th May, 2022

b) Diluted ₹

Lalit Kumai Chairman / Directo DIN-00089905

Tata Realty and Infrastructure Limited CIN: U70102MH2007PLC168300

Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033 Tel. 91 22 6661 4444, Fax : 91 22 6661 4452, Website: www.tatarealty.in Extract of Statement of Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March 2022 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

	Particulars	For the quarter ended	Year ended	Year ended
		31 March 2022	31 March 2022	31 March 2021
		(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	80.16	127.01	124.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19.11)	48.55	(90.69)
3	Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and / or Extraordinary items	(48.03)	(5.24)	(96.37)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(48.03)	(5.24)	(96.37)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	317.16	856.94	206.69
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	1,617.31	1,617.31	1,617.31
7	Reserve (excluding Revaluation Reserves)	(778.60)	(778.60)	(784.06)
8	Securities Premium Account	757.69	757.69	757.69
9	Net worth	3,896.28	3,896.28	3,044.58
10	Paid up Debt capital / Outstanding Debt	4,080.00	4,080.00	3,045.00
11	Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	NA	NA	NA
12	Debt Equity ratio (in times)	1.05	1.05	1.00
13	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(0.30)	(0.03)	(0.60)
	(b) Diluted (INR)	(0.30)	(0.03)	(0.60)
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	Refer Note 4	Refer Note 4	Refer Note 4
16	Debt Service Coverage ratio (in times)	0.66	0.17	0.08
17	Interest Service Coverage ratio (in times)	0.66	1.23	0.58
	* Not annualised for quarter ended 31 March 2022			

1 The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSÉ

Ltd. i.e. https://www.bseindia.com. 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URL-

https://www.bseindia.com. As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter / year. Hence

The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to unavailibility of the profits of the company for payment of a dividend during the period / year. 5 In accordance with SEBI circular dated October 5, 2021, the Company has availed an exemption w.r.t.

presentation of corresponding quarterly financial results for the quarter ended 31 March 2021.

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited CIN: U70102MH2007PLC168300 Sanjay Dutt

Place : Mumbai Dated: 28 May 2022

this clause is not applicable.

Managing Director DIN - 05251670

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems

Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🏿 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

NAME) SHAMSHERA TO (NEW NAME SHAMSHERA IDRISI AS PER AADHAI CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM TASNEEM SAIFUDDIN TO TASNEEM SAIF BOHRI AS PER AADHAR CARD NO. 2638 5287 5852 CL-120 I HAVE CHANGED MY NAME FROM SAIFUDDIN MOHAMMED HUSAIN TO SAIFUDDIN MOHAMMED HUSAIN TO SAIFUDDIN MOHAMMED HUSSAIN SURATWALA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. YT 27802 A

DATED 13.05.2022 CL-120 A HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMEDHUSSAIN KHATIZA WANGLARWALA TO KHATIZA MOHAMMED WANGRELWALA AS PER

DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED HUSSAIN ISMAIL WANGLARWALA TO MOHAMMED ISMAIL WANGRELWALA AS PER DOCUMENT.

CL-130 A I HAVE CHANGED MY NAME FROM RAKESH VALLABHAI KANABAR TO RAKESH VALLABHBHAI KANABAR AS PER

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM GUMAN SINGH RANA TO GUMAN SINGH JAGAT SINGH RANA AS PER DOCUMENT

CL-130 C I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED NAEEM MOHAMED BAKSH TO NAEEM MOHAMMED QURESHI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM VANITA JAYANT PATEL TO VANITA JAYANTILAL PATEL AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHETTY VIJAY RAJENDRA TO VIJAY RAJENDRA AS PER DOCUMENTS. CL-140 I HAVE CHANGED MY NAME FROM SEJAL CHAMPAKI AL SHAH TO SEJAL MADHAV RAKESH AS PER DOCUMENTS. CL-140 A WE MR. RAHUL LAXMIKANT GUPTA AND MRS. ANUPAMA RAHUL GUPTA HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM DEVANSHI GUPTA TO DIVISHA GUPTA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE

I HAVE CHANGED MY NAME FROM FAIZAN E QADIR TO FAIZAN GAFFAR KHAN AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM FAIZAN E QADIR GAFAR DUKHI KHAN TO FAIZAN GAFFAR KHAN AS PER DOCUMENTS. CL-140 D

NO. (N-222078).

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIRIN WALTER RODRIGUES TO DHANASHREE PRAMOD MHASHILKAR AS PER DOCUMENTS. CL-140 E

HAVE CHANGED MY NAME FROM PRASADKUMARAN THEKKEMANNARATHARA TO PRASAD KUMAR VASUDEVAN NAIR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM NASEEM TO NASIMBANU SIRAJ CHOHAN AS PER DOCUMENTS. CL-140 G I HAVE CHANGED MY NAME FROM SERAJ IRRAHIM CHOHAN TO SIRAJ IRRAHIM CHOHAN AS PER DOCUMENTS. CL-140 H I HAVE CHANGED MY NAME FROM NAHEED MEHDI TO NAHEED MOHAMMED MEHDI SYED AS PER DOCUMENTS. CL-140

HAVE CHANGED MY NAME FROM SHABBI ZEHRA SAEED AHAMAD TO SHABBI ZEHRA RAMEED SYED AS PER DOCUMENTS. CL-140 J I HAVE CHANGED MY NAME FROM MALA LAXMANDAS AHUJA TO BHAVIKA MAHESH KHATRI AS PER DOCUMENTS. CL-140 K

HAVE CHANGED MY NAME FROM REHMAN HYDER SHAIKH TO REHMAN HAIDER SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM REHMAN HAIDARALI SHAIKH TO REHMAN HAIDER SHAIKH AS PEF

DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM ANJANA MUKESH SHAH TO ANJANABEN MUKESH SHAH AS PER DOCUMENTS

CL-140 N I HAVE CHANGED MY NAME FROM SATRA RACHANA LAXMICHAND TO KAKKA RACHNA MAULIK AS PER DOCUMENTS.

I ANISA BANO YAR MOHAMMAD ASHRAFI HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM MOHD EHTESHAM ASHRAFI TO EHTESHAM

MOHAMMED MOHAMMED ASHRAFI AS CL-140 P DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM MR. ANWAR TAIJAN KHAN TO MR. ANVAR TAIJAN KHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM TEJINDER SINGH VASAN TO TAJINDER SINGH VAZIR SINGH WASAN AS PER DOCUMENTS CL-160 I HAVE CHANGED MY NAME FROM JASMEET KAUR VASAN TO JASMEET

KAUR WASAN AS PER DOCUMENTS CHANGED NAME FROM RAJENDRAKUMAR MANHARLAL MEHTA TO RAJENDRA MANHARLAL MEHTA AS PER AADHAR CARD. I HAVE CHANGED MY NAME FROM PARUL RAJENDRAKUMAR MEHTA TO PARUL

RAJENDRA MEHTA AS PER AADHAR CL-180 A I DECLARE THAT MY CORRECT NAME IS JEIT SANDIP THAKKER AND NOT JEIT SANDEEP BATAVIA WHICH IS A TYPO ERROR IN MY PASSPORT NO. R-2742119. ALSO AS PER CHANGE OF NAME IN GOVT. OF MAH. GAZETTE

NO. M-20109780. DATED 11-17 FEBRUARY I DECLARE THAT MY CORRECT NAME IS NOT SANDEEP SURYAKANT BATAVIA BUT IT IS SANDIP SURYAKANT THAKKER AS PER CHANGE OF NAME IN GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-20110407 DATED

11-17 FEBRUARY, 2021. CL-854 A I DECLARE THAT MY CORRECT NAME IS NOT RUPAL SANDEEP BATAVIA BUT IT IS RUPAL SANDIP THAKKER AS PER CHANGE OF NAME IN GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-20111332 DATED 11-17 FEBRUARY, 2021. CL-854 E CL-854 B

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या कार्यालयासमक्ष,

वसई तालुका सागरी मासेमार सहकारी पतपेढी मर्यादित, अर्नाळा संलग्न

<u>फॉर्म "Z"</u> [नियम <u>107</u> चा उपनियम (d−<u>1</u>)] स्थावर मालमत्तेचा ताबा सूचना

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनिम, १९६१ चे वसुली अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीने दि. ०८/११/२०२१ रोजी मागणी नोटीस जारी केली ज्यात निर्णय कर्जदार श्री. विजय पास्कू थाटू आणि वारसदार यांनी नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ४,८९,०००/- (अक्षरी रुपये चार लाख एकोणनव्वद हजार मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यास सांगीतले. सदर नोटीस मिळाल्याच्या तारखेसह आणि निवाड्याच्या कर्जदाराने दिलेल्या रक्कमेची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे अधोस्वाक्षरीने संलग्नतेची नोटीस दि. २९/०३/२०२२ रोजी आज पुन्हा देत आहोत. निवाड्यातील कर्जदारांनी रक्कम परतफेड केली नाही, याद्वारे निर्णय कर्जदारांना आणि सामान्यत: जनतेला नोटीस देण्यात आली आहे की, खाली स्वाक्षरीदाराने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या नियम १०७ [११ (<u>d-1)]</u> अंतर्गत त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा दि. २९/०३/२०२२ रोजी घेतला आहे.

निर्णय कर्जदारांना विशेषत: आणि सामान्यत: जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचे नुकसान होऊ नये आणि मालमत्तेचा व्यवहार वसई तालुका सागरी मासेमार सहकारी पतपेढी मर्यादित, अर्नाळा यांच्याकडून अनुक्रमे रु. ४,८९,०००/- (अक्षरी रुपये चार लाख एकोणनव्वद हजार मात्र) चे शुल्क त्यावरील व्याजासह आकारले जाईल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन:- घर क्रमांक ४६१/अ/१ लांबी १८ X रुंदी १६ एकूण क्षेत्रफळ २८८ चौ.फूट, तसेच घर क्रमांक ४६१/क लांबी २४ X रुंदी १७ एकूण क्षेत्रफळ ४०८ चौ.फूट अर्नाळा बत्तीरोड, परनाका जवळ, ता. वसई, जि. पालघर, पिन नं. ४०१३०२.

• पूर्व बाजूस: इनास थाटू यांचे घर

• पश्चिम बाजूस: राजेश पांडूली यांचे घर

• दक्षिण बाजूस: अंतोन द्मिंग सोनी यांचे घर • उत्तर बाजूस: भरत सदाशिव वैती यांचे घर

दिनांक: २९/०३/२०२२ ठिकाण: अर्नाळा, विरार

वसई तालुका सागरी मासेमार सहकारी पतपेढी मर्यादित, अर्नाळा संलग्न महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम १५६ व नियम १०७ नुसार



दाई-इची करकारिया लिमिटेड

सीआयएन : L24100MH1960PLC011681 नोंदणीकृत कार्यालय: लिबर्टी बिल्डिंग, सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, न्य मरीन लाइन्स. मंबई - ४०० ०२०.

ई-मेल: investor@dai-ichiindia.com दूर.: ०२२-२२०१ ७१३० सूचना

याद्वारे सुचित करण्यात येते की, दाई-इची करकारिया लिमिटेड यांची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएस) बुधवार, दि, २९ जून, २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरिस्सा / अन्य मान्यताप्राप्त दुकशाव्य माध्यमे यांच्या माध्यमात्न, कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तत्तुती, संबी (लिस्टिंग ऑक्टिगंग्यन्त औंड डिक्सलोज रिकायर्पेक्ष) निवस २०१५ ("लिसिटोग येबुलेग्सन") तेसेच त्यास वाचा मामान्य परियक्त क्रमांक ११/२०२०, १५/२०२०, २०/२०२०, ०२/ २०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ में, २०२२ अनुक्रमें, यांना अनुसरून, जी परिपत्रके कांपींट व्यवहार मंत्रालय जारी केली आहेत (''एमसीए परिपत्रकें'') आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी /सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/ ७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर /पी/२०२१/११ दिनांकित १२ मे २०२० आणि १५ जानेवार्र २०२१ जे सिक्यरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केले आहे (''सेबी परिपत्रक'') त्याला अनुसरून सामायिक काणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दकशाव्य माध्यमे 'व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''**सीडीएसएल**'') यांच्याकडून उपलब्ध करू

एवंट आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व सभासदांना ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१–२२ साठीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन निर्गमित करण्यात येणार आहे. कंपनीचा वर्ष २०२१– २२ साठीचा वार्षिक अहवाल, ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dai-ichiindia.com</u> तसेच बीएसईचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धती :

गपल्या सभासदांना मतदानाचा हक्क इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने दूरस्थ ई मतदान पद्धती आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान पद्धती यांच्या माध्यमातून बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदाना सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ६२ त्र्या वार्षिक सर्वसाधारण समेत सरभागी होण्या साठीच्या सूचना आणि दूरस्थ ई मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना तर्राण ६२ ट्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई मतदान पद्धतीने मतदान करण्या संबंधीच्या सूचना ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दूचनेत विस्ताराने टेण्यात येतील.

मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करण्याची / अद्ययावत करण्याची पद्धती :

प्रत्यक्ष समभाग धारकांसाठी : कृपया फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, समभागधारकाचे नाव, पॅनक्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी https://web.linkintime.co.in/ EmailReg/ Email Register.html आणि आस्टीए यांचे संकेतस्थळ www.linkintime.co.in थेथे गृतवणुकता सेवा या टॅबमच्चे सारा करावेत तसेच सममाग प्रमाणपत्र आणि पॅनकार्ड यांची पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपातील छायाचित्रे (१ एमबी आकारापर्यंत) अपलोड करावीत. त्याच प्रमाण सममागधारक फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, पॅनक्रमांक (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली छायाप्रत), आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत स्कॅन केलेली छायाप्रत) ई मेल च्या माध्यमातन कंपनी याना oriada), जानार जानार कार्यन व्यवस्थानामां क्या कार्या जानारामां जानारामां जानारामां वार्या वार्या investor@dai-ichinidia.com किंवा आरटीए यांना mt.helpdesk@linkintime.co.in येथे पावन्त धानीत कंपनी / आरटीए सीडीएसएल यांच्याशी समन्वय साधून अशा समभागधारकांसाठी लॉग इन क्रेडेन्शियल्स उपलब्ध करून देतील.

डिमॅट स्वरूपातील समभागधारकांसाठी : आपला ई मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आपले संबंधित डिपॉझिटर पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावा आणि व्यक्तिगत डिमॅट समभाग धारकांसाठी ई मतदानासाठी तसेच डिपॉझिटरीज यांच्या माध्यमातून आभासी सभेत सहभागी होण्यासाठी ई मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अद्यययाव

समभाग्धारक कंपनीचे रिक्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशं mt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात. दाई-इची करकारिया लिमिटेड करित

दिनांक : ३१.०५.२०२२

अंकित शाह कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No.: L15315MH1991PLC326590 Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES, MIDC PH-1,

AKOLA, Maharashtra-444 001. Corporate Address :- 34 B, Jolly Maker Chamber-II, Nariman Point, Mumbai-400 021 T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com | E: info@arihanttournesol.com EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED 31st MARCH, 2022

(Rs. In Lacs) **Particulars** Quarter Ended Year Ended Quarter Ended March 31, 2022 March 31, 2022 March 31, 2021 Total Income from Operations 0.16 0.16 0.01 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (7.54)(19.32)(12.52)Exceptional and/or Extraordinary items) (7.54) Net Profit / (Loss) for the period before tax (after (19.32) (12.52) Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after (7.53)(19.31)(12.37)Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (7.53)(19.31) (12.37)Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 989.83 989.83 989.83 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic (0.08)(0.20)(0.12)Diluted (0.08)(0.20)(0.12)

Note:

Place: Mumbai

Date: 30.05.2022

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.bseindia.com and the www.arihanttournesol.com. (URL of the filings - listingbseindia.com)

By Order of the Board

Mr. Anand Kalyanchand Thole Whole Time Directo DIN . 08204893

जाहीर सूचना याद्वारे सर्व संबंधीतास कळविण्यात येते की

१) श्री. सुनिल जगन्नाथ चोरघे, २) सौ नयना सुनिल चोरघे, दोघे रा. 'सुशिला' बंगला, श्री. राम नगर, गिरीराज टॉवरसमोर. विवा कॉलेज रोड, विरार (पश्चिम) तालका वसई. जिल्हा पालघर. पिन-४०१ ३०३ यांनी त्यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीची गाव मौजे चिखलडोंगरे. तालुका वसई, जिल्हा पालघर येथील बिनशेती मिळकत सर्व्हे नंबर २०८. हिस्सा नंबर ७, क्षेत्र आर.चौ.मी. ९,२०,०० आकारणी रु. २७६.०० पैसे ही मिळकत माझे अशिलास कायमची विकण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा, व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वारसा, वहिवाट, विश्वस्त बोजा. विक्री. कळारग. अदलाबदल वा अन्य हक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या तिसा मजला, जनार्दन व्हिला, देशमुख आळी नं. १, डोंगरपाडा, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, पिन-४०१३०३ या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा, अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास सोडला आहे असे समजून विक्रीचा व्यवहार

> सही / -(ॲड. कल्पना अरुण देशमुख) खरेदीदारांचे वकील

प्रत्यक्ष कब्जा सूचना

गारित कार्या कार्या (पश्चिम) - ४००६०४. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४००६०४. **शाखा कार्यालय**: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र - बी३, वायफाय आयटी पार्क,

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जेदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन

२००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील

रा	हील.				
[3	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
1 3	я г. Т	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू)	नाव
	१. गणेश लक्ष्मण	राशीनकर आणि वैष्णवी गणेश	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, बी विंग, एरिका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. वाकड पुणे, सर्व्हें	जून २५, २०२१	पुणे
Ш	राशीनकर/ ए	लबीपीयुएन००००४९८००५२	क्र. ६४/१६ आणि सर्व्हे क्र. ६४/२१ महाराष्ट्र पुणे- ४११०५७. मोजमापित चटई क्षेत्र ७१७ चौ. फू.	₹.	
Ш			म्हणजेच ६६.६३ चौ. मी. चर्ट्ड चे क्षेत्र सह जोडलेले टेरेस मोजमापित अंदाजे ८७ चौ. फू. म्हणजेच ८.०८	६०,२८,४६३.००/-	
Ш			चौ मी (विक्रीयोग्य क्षेत्र १०४५ चौ फू म्हणजेच ९७.११ चौ मी) एक कव्हर्ड पार्किंग मोजमापित १२० चौ		
			फू म्हणजेच ११.१५ चौ मी)/ २६ में, २०२२		
	२. प्रकाश दत्तात्र	य उगडे आणि पुजा प्रकाश भट्ट/	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, ए विंग, नानाई हाईट्स, गंगा आशियाना मागे, आनंद हॉस्पिटल मागे,	मार्च २५, २०२१	पुणे
Ш	एलबीपीयुएन	००००२९२३६२३	थेरगाव, ता - मुळशी, स. क्र. २२, हिस्सा क्र. ६/३, सीटीएस क्र. २४२०, महाराष्ट्र, पुणे- ४११०३३	₹.	
Ш			(मोजमापित ३७.०७ चौ. मी. चटई क्षेत्र + टेरेस क्षेत्र ४.०४ चौ. मी.	२९,२८,३२३.००/-	
Ш			+ कव्हर्ड कार पार्किंग चे क्षेत्र)/ २६ मे, २२		
	३. सुनिता उज्वल	न राव आणि उज्वदीप राव आणि	सर्व्हें क्र. १६९, हिस्सा क्र. ३, वाकड पुणे महाराष्ट्र पुणे-४११०२१ येथे स्थित फ्लॅट क्र. डी ८१२, ८वा	जून ३०, २०२१	पुणे
	प्रियशैला राव	/	मजला, ब्लॉक डी, द आयलॅण्ड. (मोजमापित विक्रीयोग्य क्षेत्र १४९९ चौ. फू., चटई क्षेत्र १०७८.७५ चौ	₹.	
	एलबीपीयुएन	००००१८०१६१८	फू म्हणजेच १००.२६ चौ मी चे क्षेत्र, जोडलेले टेरेस २०५ चौ फू म्हणजेच २०५ चौ फू म्हणजेच १९.०५	२८,९३,५५२.००/-	
11	1				1

चौ मी चे चर्ट्ड क्षेत्र, सिंगल कव्हर्ड कार पार्किंग १०७ चौ फू म्हणजेच १० चौ मी/ २६ मे २२ वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९

च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक: मे ३१, २०२२ स्थळ : पुणे

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड



हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणी कार्यालय: बिल्डिंग १५२, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर III, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्टीयल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०. फोन: ०२२-४१५९ ९५९५: फॅक्स: ०२२-४१५९ ९५७८ वेबसाईटः www.hexaware.com; ईमेलः Investori@hexaware.com सीआयएनः एल७२९००एमएच१९९२पीएलसी०६९६६२

सूचना

सदर सूचना ही इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ च्या तरतुर्दीनुसार देण्यात येत आहे. सदर रुल्समध्ये इतर बाबीसह आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटच्या नावे सात क्रमवार वर्षाकरिता प्रदान किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील शेअर्सचे हस्तांतर आणि आयईपीएफकडे प्रदान न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाच्या हस्तांतरणाकरिता तरतुद

यानुसार, कंपनीने योग्य कार्यवाही करण्यासाठी वरील सदर रुल्स अंतर्गत अनुक्रमे आयर्डपीएफ आणि आयर्डपीएफ सस्पेन्स अकांऊटमध्ये ज्यांचा प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे.

हस्तांतरणासाठी नियत भागधारकांचा प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्सचा संपूर्ण तपशिल कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/investors/ वर

कंपनीला ०६ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी अनुक्रमे आयईपीएफ आणि आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स हस्तांतर करेल.

संबंधित भागधारक वरील सदर रुल्समधील विहित प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स दोन्ही आयईपीएफ ॲथॉरिटीकडून परत मिळण्यासाठी दावा करु शकतात.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ सस्पेन्स अकांऊटमध्ये हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतर करण्यासाठी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यावर मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे ते रद्द आणि अपरक्राम्य असल्याचे

संबंधित भागधारक कोणत्याही चौकशीकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिस प्रा. लि., कार्व्ही सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद-५०००३२, फोनः +९१ ४० ६७१६१६३२, फॅक्स क्र. +९१ ४० २३४२०८१४ ईमेलः einward.ris@kfintech.com यांना संपर्क करु शकतात.

वरील सदर माहिती कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/investors/ वर सुध्दा उपलब्ध आहे.

हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड करिता

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : ३१ मे, २०२२

Date: 30-05-2022

Place: Mumbai

कर्जदार /सह-कर्जदार /

वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

मागणी सचना

गंजन मेठी कंपनी सचिव

महालक्ष्मी सिमलेस लिमिटेड

३१-मार्च-२०२२ ३१-मार्च-२०२२ ३१-मार्च-२०३ (खालील टीपा बघा) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) वर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 80.06 २०२.१४ 40.88 र्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) १३.६८ ४५.१६ 9.80 लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा ५४.०६ अनन्य साधारण बाबीनंतर) लावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (IX+X) नफा (तोटा) चा समावेश 0.84 १) मुलभूत २) सौम्यिकृत 0.83 9.07 0.84

टीप: वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३ नंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमार्ह निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (युआरएल ऑफ फायलींग) वर उपलब्ध आहे.

ववस्थापकीय संचालक (डीआयएनः ००११४७९५)

ठिकाणः मुंबई

BLUE PEARL TEXSPIN LIMITED
CIN: L36104MH1992PLC069447
Regd Off: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumba

Α	udited Financial Results for the Quar	ter and Year end	ed 31.03.2022	Rs. in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2022	Year ended (31.03.2022)	Quarter ended 31.03.2021
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	4.56	31.34	7.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or			
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or			
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or			
	Extraordinary items)	- 3.12	- 2.35	1.14
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]	- 3.12	- 2.35	0.19
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance Sheet of the previous year	- 34.51	- 34.51	- 34.16
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	- 1.22	- 0.92	0.07
	(b)Diluted	- 1.22	- 0.92	0.07

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the QuarterlyFinancial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

Date: 27/05/22

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd.

Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 14

Transactions through Canara Robeco MF Investor App ("CRMF Investor Mobile Application"):

Unitholders are requested to note that Canara Robeco Mutual Fund ("CRMF") has decided to launch the facility of online transactions through "Canara Robeco MF Investor App" (hereinafter referred to as the "CRMF Investor Mobile Application"), an electronic platform provided by Canara Robeco Asset Management Company Ltd (CRAMC). The above facility is available for all schemes of the Canara Robeco Mutual Fund with effect from 30th May, 2022. The CRMF Investor Mobile Application will be considered as Official Points of Acceptance of Transactions ("OPAT") of the CRAMC.

The uniform cut off time as prescribed under the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and as mentioned in Scheme Information Document ("SID")/Key Information Memorandum ("KIM") of the respective schemes of the CRMF will be applicable for transactions undertaken through the CRMF Investor Mobile Application and the time of receipt of transaction recorded on the server of CRMF will be reckoned as the time of receipt of transaction for the purpose of determining applicability of NAV, subject to credit of funds to bank account of scheme(s) wherever applicable.

Investors/Unit holders can download the CRMF Investor Mobile Application on both, Google Play Store and App Store - Apple. The facility to transact in schemes of the Canara Robeco Mutual Fund through CRMF Investor Mobile Application is available subject to the terms arepsilon conditions as stipulated by Canara Robeco Mutual Fund/Canara Robeco Asset Management Company Limited (CRAMC) from time to time and any law for the time being in force.

The Scheme Information Document ("SID"), Key Information Memorandum ("KIM") of schemes and Statement of Additional Information ("SAI") of Canara Robeco Mutual Fund stands amended suitable to reflect the change as stated above

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

sd/-**Authorised Signatory**

सांकेतिक कब्जाची तारीख

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलावासाठी जाहीर सूचना

सिक्युरिटायञ्जेयन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ऑक्ट, २००२ (यानंत ऑक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड** (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) **(आयआयएफएल-एचएफएल)** कॉपीरेट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि **शाखा कार्यालय** : दुकान क्र. १०५, १०६, १०७, पहिला मजला, विकास गॅलेक्सी, सानेवाडी, बदलापुर (पूर्व)-४२१५०३ आणि सीटीएस क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर् कालिका माता मंदिराजवळ, ररा मजला, चिचवड पुणै-४१९०३२/ शाँप क्र. २०१, दि एज, ररा मजला, प्रकाश टॉकिज मागे, आयसीआयसीआय बैंक जवळ, पालघर (प)-४०१४०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी **आयआयएफएल-एचएफएल** चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आ**यआयएफएल-एचएफएल** ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जत्मे आहे तत्वाने' तिच्या विक्रीच्या हककासह खालील कर्ज खाते/श्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूवनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री **वेबसाईटः www.bankeauctions.com** येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

स्थावर मिळकत /

	हमीदारांचे नाव	तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन	साकाराका काञ्चाचा साराख	राखाज किनत
) - र	 श्री. संतोष बबन गुंजाल सी. कांचन संतोष गुंजाल सत्यम इलेक्ट्रिकल (प्रॉस्पेक्ट क्र. आवएल१००९८३३५) 	१९-जानेवारी-२०२२ क. २१,८८,०२९/- (रुपये एकवीस लाख अङ्ग्याऐंर इजार एकोणतीस मात्र) बोली वाढिण्याची रक्कम क. २५,०००/- (रुपये पंचवीः हजार मात्र)	समाविष्टीत ५१.५७ चौरस मीटर धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	०८-एप्रिल-२०२२ दिनांक २६-मे-२०२२ रोजीस एकूण थकवाकी इ. २२,७९,१३४/- (रुपये बावीस लाख एकोणऍशी हजार एकशे चौतीस मात्र)	रु. २१,०६,१००/- (रुपये एकवीस लाख सहा हजार एकशे मात्र) इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,१०,६१०/- (रुपये दोन लाख दहा हजार सहाशे दहा मात्र)
T	१. श्री. प्रणित विजय मोरे २. सौ. कांचन विजय मोरे ३. जनता गरेज	२८-फेब्रुवारी-२०२२ रु. ३१,९९,१९१/- (रुपये एकतीस लाख नव्याण्णव		१७–मे–२०२२ दिनांक १९–मे–२०२२ रोजीस एकूण थकबाकी	रु. २८,६८,९००/ – (रुपये अड्डावीस लाख अडुसष्ट हजार नऊशे मात्र)
₹ -	 गुरुदत्त लेडिज टेलर (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०१२८३०५) 	हजार एकशे एक्याण्णव मात्र) बोली वाढविण्याची रक्कम रु. ४०,०००/ – (रुपये चाळीस हजार मात्र)	४१२८०१ घारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	र. ३१,९९,९४३/ –(रुपये एकतीस लाख नव्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,८६,८९०/- (रुपये दोन लाख शहाऐंशी हजार आठशे नव्वद मात्र)
	१. श्री. दत्तात्रय सुदाम बेंद्रे २. डी.एस. एंटरप्रायझेस	सुदाम बेंद्रे प्रायझेस दत्तात्रय बेंद्रे र. २४,८९,०३४/ - दत्तात्रय बेंद्रे र क्र. र क्र. हताः चीतीस मात्र) विशे बोली वादिवण्याची रक्कम र. २५,०००/ -	फ्लॅट क्र. ७०२, मोजमापित २९.९१ चौ.मी., ७वा मजला, सी विंग, कलश, गट क्र. १४९, द कासर अंबोली, पिरंगुट, पुणे, महाराष्ट्र धारक	१३-मे-२०२२ दिनांक २४-मे-२०२२ रोजीस	रु. २०,४०,२००/ – (रुपये वीस लाख चाळीस हजार दोनशे मात्र)
Ŧ _	३. सौ. सोनाली दत्तात्रय बेंद्रे (प्रॉस्पेक्ट क्र. ८४२३३०)	हजार चौतीस मात्र) बोली वाढविण्याची रक्कम रु. २५,०००/ – (रुपये पंचवीस हजार मात्र)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	एकूण थकबाकी रु. २३,०२,२७९/ – (रुपये तेवीस लाख दोन हजार दोनशे एकोणऐंशी मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,०४,०२०/- (रुपये दोन लाख चार हजार वीस मात्र)
1	(प्रॉस्पेक्ट क्र.	हजार चौतीस मात्र) बोली वाढविण्याची रक्कम	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. गाव पात्मरेंबी, जिल्हा पालघर-४०१५०१, महाराष्ट्र, भारत च्या मल्हें क्र. २४, हिस्सा क्र. १/ए ते १९, बृंदावन नगरी वर बांधकामित युनिटेड रेजन्सी अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २ च्या सी विंग च्या चौध्या मजल्यावरील फ्लॅट क्र.		इसारा अनामत रक्कम (इअर) रु. २,०४,०२०/- (रुपये दोन लाख चार हजार

२९-जून-२०२२ स. ११.०० ते द. १४.०० ०१-जुलै-२०२२ सायं ५.०० पर्यंत ादानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुप्राम येथे देव **'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड'** च्या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात पशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफएससी कोड

SCBL0036025 किंवा पेमेंट लिंकः https://quickpay.iiflfinance.com. अटी आणि शर्ती:-ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छक बोलीदारांनी सेवा प्रवटादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवः इन्सराज्य अहमाना हार्य-विकास रेन्द्रुक कार्याद्वारा च्या <u>प्राच्या अवस्थान अध्यक्ष कार्याच्या कार्याच्या वायाच्या</u> त्यास कार्ये आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी बरोल नमूर शाखा कार्याल्याचा इस्साती प्रताना वायील केवाया आणि में कार्यक प्रतास वायील निवास कार्याच्या कार्याच्याच्या कार्याच्याच्याच्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्

यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मूल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित बतराचा नारापुरणा ५५ के आण बाता पुरच रावकार बनातून के तासात (क्रिस सानाबाका करवात) जाता रावकार राक्ष्म आण सारापुर केल्याच्या ताराखासून १५ दिवसात बना करणे आवरक आहे. सर्व बना आणि प्रदान हे उत्तानच्या विहित माध्यम करायचे आहे. खोदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक धकबाकी किंवा इतर धकबाकी जसे की पालिका कर, वीच प्रमार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दासह इत

बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापवीं लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अर्टी आणि शर्तीकरिता वेबसाई https://www.bankeauctions.com आणि https://www.iifi.com/home-loans/properties-for-auction मर्पत वाण्याचा सहा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावायरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर : @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी बदलापुर येथे श्री. विरत्न गाला @ 7303021217, ईमेल आयडी : viral.gala@iifi.com. पुणे येथे श्री. निलेश संपामनेत्वर @ 9890053035, इंमेल आयडी : nilesh.sangamnerkar@iff.com आणि पालचर येथे श्री. नितिन गोसाई @ 8898083083, इंमेल आयडी nitin.gosai1@iff.com यांना संपर्क करू शकतात. वर्गाल सदर कर्नदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष करूना घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल कोणत्याह

पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कावद्यानुसार विकल्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल

. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्या आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्चदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपूर्वत व्याञ आणि अनुर्गाणिक खर्चाम्रह बरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कस्स् केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वेरित थकवाकी काही असल्यास व्याज आणि खर्चाम्रह बसुल करण्यात येईल. सही / - प्राधिकत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड ठिकाणः महाराष्ट्र, दिनांकः २८-मे-२०२२.

प्रविण मेहता ॲण्ड मिठी ॲण्ड कं. करिता, भागीदार.

The spirit of Mumbai is now 93 years old!

www.freepressjournal.in

FREE PRESS JOURNAL

जाहीर सूचना माझे अशिल श्रीम. उर्मिला लक्ष्मण

वारखंडकर हे त्यांची मिळकत फ्लॅट क्र डी-३१३, राज लेगसी १, सुर्य नगरसमोर, एल.बी.एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ ही कर्जाकरिता इंडियाबुल्स कं कडे गहाण ठेवण्यास इच्छक आहेत. कोणालाही कोणताही आक्षेप जर असल्यास तसे ७ दिवसांत कृपया इंडियाबुल्स कं ला संपर्क करावा.

अन्यथा त्याकरिता कोणताही आक्षेप नसल्याचे समजले जाईल.

Adv. Shri. Vaibhav Deshmukh **PUBLIC NOTICE** IN THE COURT OF SHRI.S.R.VADALI, EXT. JT. **DISTRICT JUDGE & MOTOR** ACCIDENT CLAIM TRIBUNAL M.A.C.P. NO. 88/19 Exh. No. 22 Rahul Dattatraa Deshmukh

.... Applicant V/S. M/s Neeta Tours and Travels & 4 others Opponents

Opp. No. 1 ୦୨୨. 140. 1 M/s. Neeta Tours and Travels Add: Pushkar Mela, Valvi-Padgha Mumbai Nashik Highway, opp. Kesar Petrol pump, Bhiwandi, Dist.Thane Whereas the above named applicant

has filed M.A.C.P. 88/2019 in this cour

against you & others. You are hereby given notice to appea in the matter in person or by pleader duly instructed and to file your say on or before 07/06/2022 at 10.30 a.m. Failing which the said application will be heard in your absence and determined Ex-parte.

Given under my hand and seal of the court this 25 April 2022. By Order SEAL

Superintendent

M.A.C.T., VASAI

जाहीर सूचना

कपया सचना घ्यावी की. आम्ही येथे खालील ट लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या मिळकतींच्या संदर्भात मे. ममतोरा फाऊंडेशन (सदर मालक) यांच्या नामाधिकारांची

नपासणी करत आहोत.

परित्यागित समजले जातील.

सर्व व्यक्तींना खालील नमूद मिळकतीकरिता विक्री, अदलाबदल, गहाण, भेट, धारणाधिकार, विश्वस्त, भाडेपट्टा, ताबा, वारसा, सुविधाधिकार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे २रा मजला, राजबहादर मॅन्शन, २८. मंबई समाचार मार्ग, फोर्ट, मंबई-४०० ०२३ येथे सदर तारखेपासून १० दिवसांत रितसर नोटाराईज्ड संबंधित कागद्पत्रांसह कळविणे आवश्यक आहे. अन्यथा तसे जर काही असल्यास ते त्यागित आणि

मिळकतीचे परिशिष्ट . बांद्रा, मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-

जिल्ह्यामधील ५४-ए. रामचंद लेन. मालाड (पश्चिम), तालुका बोरीवली, मुंबई - ४०० ०६४ येथे स्थित खोत जुना सर्व्हे क्र. २२, नवीन सर्व्हे क्र. ३२/१/ए, प्लॉट क्र. १, मोजमापित अंदाजे १,२११.९० चौ. मी, शी संलग्नित १,४४९ चौ. यार्डस्. चा भाग असलेला सी.टी.एस. क्र. ६६४ए आणि ६६४ए/१ ते ९ धारक जिमनी किंवा मैदानांचे ते सर्व भाग आणि विभाग. २. बांद्रा, मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-

जिल्ह्यामधील ५४-ए, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम), तालुका बोरीवली, मुंबई - ४०० ०६४ येथे स्थित सी.टी.एस. क्र. ६६६, मोजमापित अंदाजे १६० चौ. मी. धारक जिमन आणि मैदानाच्या पट्ट्याचे ते सर्व भाग आणि विभाग. सदर दिनांक ३१ मे, २०२२.